

# SAVANI FINANCIALS LIMITED

Regd. Off: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd., Off Link Road, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053 E-MAIL: info@savanifinancials.co.in \* Tel: 022-69454100 Website: savanifinancials.co.in \* CIN No. L67120MH1983PLC031614 GSTN: 27AABCS5316H1ZG

Date: May 17, 2024

To, **BSE Limited,** Corporate Relationship Department P. J. Towers, 25th Floor, Dalal Street, Mumbai - 400 001

Trading Symbol: **SAVFI** Scrip Code: **511577** 

Dear Sir/Madam,

# Sub: Intimation on publication of newspaper advertisement.

Pursuant to Regulation 47(3) read with Regulation 46(2)(q) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the advertisement published in the newspapers viz., The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) for the following:

Abstract of the Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter and Financial Year ended March 31, 2024.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours Faithfully,

# For SAVANI FINANCIALS LIMITED

### (PRAFUL SHETH) Company Secretary and Compliance Officer A6521

## Dentist duped of ₹1.5 lakh by matrimonial site match

**Thane:** A 24-year-old female dentist from Thane has accused a man, whom she met on a matrimonial site, of cheating her of Rs1.5 lakh. The complainant, a resident of Mira Road, told the police that she came in contact

with accused Rahul Dadich in 2023 and they began communicating. Last month, Dadich allegedly took Rs1.54 lakh from the dentist on some pretext or the other but stopped communicating with her soon after.





# Another diesel smuggling racket busted FPJ NEWS SERVICE / MUMBAI

Days after the Indian Coast Guard (ICG) apprehended a fishing vessel for illegal diesel smuggling, another smuggling operation was busted off the Maharashtra coast. On Wednesday, the ICG intercepted a Mumbai-registered fishing vessel and seized 25 tonne of smuggled diesel valued at Rs27 lakh. This brings the total to 55,000 litres of smuggled diesel seized by the ICG this week.

The fishing trawler, Jay Malhar, with registration "IND-MH-7-MM-2887," was intercepted after a brief chase. The trawler was engaged in illicit trading of discounted diesel from ships on the high seas and selling it to local fishing boats for profit.

Before its interception, the fishing trawler had already sold 5,000 litres of diesel. The vessel, along with its five crew members, was escorted to Mumbai for further investigation.

# Customs officer booked in graft case SOMENDRA SHARMA / MUMBAI

The CBI has booked a Customs officer from Chennai for allegedly demanding a bribe to clear the appraisal of goods imported by a Mumbai-based company. The Mumbai firm had imported PVC coated fabric from China and had entrusted the clearance of the consignment and its handing over to the warehouse to a Chennai-based firm. The officer, identified only as Manish, raised a query and demanded Rs50,000 for the appraisal. As the goods were genuine, the complainant didn't want to shell out any extra amount and approached the CBI with a written complaint on April 27. Verification was done and through confirmed recorded conversation between the complainant and Manish, said a CBI official.

Notice is giver of Borivali (W), I ity Civil Cour 1) Kamalakar 3) Balkrishna "Developers") Individed share Revenue Village Survey

> 298 301

His

# Metro stn site gets 82 new trees

Activists call for 39 more trees to compensate for all axed ones for Siddhivinayak station

FPJ NEWS SERVICE / MUMBAI

Green activists have lauded the planting of 82 trees to replace those cut for constructing the Siddhivinayak Metro station, but have pointed out that 39 more trees need to be planted at the site to compensate for all the axed ones.

Ashwini Bhide, Managing Director of Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL), said in a message on microblogging site X, "After completion of underground Siddhivinayak Metro station, ground above is restored, properly grown-up trees of indigenous varieties are planted and garden is being restored. These trees were grown in nurseries for the past four years. Similar action is being taken at other stations of

@MumbaiMetro3." MMRCL, which is building the Cuffe Parade-SEEPZ underground Metro 3, planted the trees 'in situ' to compensate for trees cut down at Sane Guruji Udyan, next to Siddhivinayak temple in Dadar.



MMRCL said that the trees planted at Siddhivinayak Metro station are from species like chapha, desi badam, khaya, mahogany, pimpal (peepul), rain tree, saptaparni, sonmohar, tamhan, and umbrella tree. The company added that 82 trees have been planted at the

site since August 2023. Reacting to the tree plantings, civic activist Zoru Bhathena thanked Mumbai Metro 3, but pointed out that 39 more trees need to be planted at the site. Green activists appreciated the fact that the saplings were a few years old, which increased

the chances of their survival. However, they have said that indigenous species of trees should be planted. The rain tree, for instance, is not a native species.

At a recent meeting of the Bombay High Court-appointed committee that is monitoring the replacement of trees representing the petitioners in the 2017 petition against felling of trees for the project, had pointed out that as per the committee's directions, MMRCL had submitted drawings of of 12 Metro stations. As per the directions of the committee, the group visited the stations and found that except at Siddhivinayak station, no trees were planted. According to the minutes of the meeting, MM-RCL informed the committee that they had planted 97 trees and removed roughly 2,000 trees.

cut for the Metro 3, Bhathena,

Earlier this month, MMR-CL planted 38 trees under insitu plantation programme on two Eros traffic islands near Churchgate to replace trees that were cut to build an underground metro station. In a statement about this planting site, MMRCL said in a statement, "The species of trees planted includes desi badam, bakul, sonchapha, mahogany, umbrella tree and pimpal. Tree contractor is maintaining these trees by regular irrigation."

"Citizens should avail of

# 16-hour water cut in K-East, K-West and P-South wards

RUCHA KANOLKAR / MUMBAI

Residents of K-East, K-West, and P-South ward, will face a temporary disruption in water supply due to maintenance work by the BMC. Scheduled between May 22 and 23, the maintenance operation involves connecting main water lines and removing old damaged water lines. Lasting for 16 hours, the operation aims to bolster the city's water infrastructure for sustained and improved supply in the future. During this period, certain areas will experience a complete shutdown of water supply, while others will contend with reduced water pressure.

BMC has announced plans for work in the K-East ward of Andheri East. This operation entails the connection of two main water

MAY 22-23 channels: а 1,500mm diameter water channel and a new

1,200mm diameter water channel (known as the Parle outlet). The work will be carried out from Sawant Marg and Cardinal Gracious Marg Junction to Cardinal Gracious Marg and Sahar Marg Junction. Additionally, an old undamaged 1,200mm diameter water channel will be removed during this process.

Upon the completion of this maintenance work, significant improvements are expected in the water level of Veravali Reservoirs 1, 2, and 3. Consequently, there will be a permanent enhancement in the water supply to areas including Andheri (East) and (West), Jogeshwari (East) and (West), and Vileparle (East) and (West).

In the K-East division, residents of Tripathi Nagar, Munshi Colony, Bastiwala Compound, Collector Colony, Matoshree Club, and Durga Nagar will experience a disruption in their daily water supply routine. The interrup-

# Prop tax: MBMC collects record ₹28 cr in 44 days Collection attributed to response from early bird incentive scheme; amount collected from 45,792 payers

#### SURESH GOLANI / MIRA-BHAYANDAR

Despite an acute shortage of manpower owing to the diversion of staff in the Lok Sabha poll process, the Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC) has reported a record Rs28.38 crore collection towards property tax in the first 44 days of the current financial year between April 1 and May 14. The record collections have been attributed to the encouraging response to the early bird incentive scheme (EBIS) rolled out by the civic administration. The incentive scheme offers discounts of 5 and 3% for those who opt to clear their entire property



taxes on or before June 30 and modes of payments, includ-

sourced from the property tax department, the amount was collected from 45,792 payers till May 14. Notably, there has been a significant surge in collections through digital ing links on the municipal website (https://pg.mbmc.gov.in/),

mobile application (MyMBMC), digital wallets, and credit/debit cards swipes on point of sales (PoS) machines facilitated by the civic administration. Out of the total collection so far, Rs12.1 crore was received from 26,067 taxpayers through digital modes. On the other hand, 19,725 taxpayers opted for clearing their dues by cheques and cash payment over the counter. Despite a shortfall in the last fiscal, property tax collections continue to contribute a lion's share in the annual budgets as the administration anticipates Rs260.10 crore, this

the discount offer by clearing the tax dues on time and help in the all-round development of the twin city," appealed additional civic chief Dr Sambhaji Panpatte. More than two lakh tax payers availed the EBIS, which cost the MBMC Rs2.78 crore while offering discounts, last year. As per the MBMC registry, the total number of taxpayers (commercial and residential) is currently pegged at around 3,58,030. However, the presence of thousands of "ghost" (non-existent) and multiple entries (of a single account) in its tax registry has become a major cause of worry for the MBMC.

year.

# As a precautionary measure, after the water supply is restored, use

filtered and se. at least five days. BMC official

tion will occur between 8am and 9am for the former group, while for Durga Nagar, Sariput Nagar, and nearby areas, water supply will remain suspended between 10am and 12pm. Furthermore, neighborhoods such as Dutt Hill, Oberoi Splendor, Kelati Pada, Ganesh and Mandir Premises along Jogeshwari-Vikhroli Road (JVLR) will also face water supply cessation during their usual supply hours, between 9am and 11am.

Residents of (K-East ward) Bandrekar Wadi, Franciswadi, Makharanipada, Subhash Marg, and

Chachanagar, who usually receive water between 11am and 2pm, will face a temporary suspension of water supply. Similarly, areas including Bandra Plot, Hari Nagar, Shivaji Nagar, Pascal Vasahat, and Shankarwadi, scheduled to receive water between 1.30pm and 3.40pm, will also be affected by the shutdown. Additionally, residents of Vishal Auditorium, Verma Nagar, Kamgar Kalyan, and several other localities encompassing most parts of Vileparle, accustomed to wa-

ter supply between 5pm and 8pm, will experience a cessation of water supply during this period. Some areas of K-East ward

including Pump House, Vijay Raut Marg, Patilwadi, Hanjar Nagar, Kankhapada, Parsi Vasahat, Jijamata Marg, Gundavali Hill, and Ashirwad Chal, accustomed to receiving water between 5pm and 8pm, will experience a temporary halt in the water supply.

	PUBLI	C NOTICE								
ven to public that our client Bhushan Balkrishna Mhatre, ), Mumbai has filed Suit (L) No.480/2024 before Bombay urt against Shri Gagangiri Construction Co., & partners, ar Ramchandra Patil, (2) Hareshwar Laxman Patil, na Laxman Patil and (4) Dinesh Hareshwar Patil ") and others, being co-owner and our client has 1/7" are in respect of following agricultural land situated at age, Dahisar, Taluka: Borivali, Mumbai.			024 before Bombay on Co., & partners, war Laxman Patil, Hareshwar Patil our client has 1/7 <sup>th</sup> ral land situated at		IIFL SECURITIES LIMITED   CIN: L99999MH1996PLC132983   Regd. Office – IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23,   MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604   • Tel: (91-22) 41033000 • Fax: (91-22) 25806654 • E-mail: secretarial@iifl.com					
Hissa	C.T.S.	Area	Area as per			• Website: w	ww.iiflsecurities.com			
<u>No.</u> 2	<u>No.</u> 58	A.G. As 0-17-0 (0-3/4-0)	<b>P.R. Card</b> 752.9 Sq. Mtrs.		EXTRACT OF AUDITED CONSOLIDA	TED FINANCIAL RES	ULTS FOR THE QUAR	RTER AND YEAR ENDE	D MARCH 31, 2024	(₹ in Lakhs)
10	88	0-32-1/4-0 (0-7-1/2-OPK)	4374.1 Sq. Mtrs.				Quarter ended		Year	ended
1	62	0-3-0 (0-3/4-OPK)	258.8 Sq. Mtrs.	Particulars		31-Mar-2024	31-Dec-2023	31-Mar-2023	31-Mar-2024	31-Mar-2023
-	50									

on or before 31, July respectively. This is the third consecutive year of the early bird scheme offering discounts to regular taxpayers. According to statistics

301	'		0-2-1/2-0	200.7 04. 1003.
301	9	74	0-5-3/4-0	567.1 Sq. Mtrs.
			(0-1/4-OPK)	
301	10	79	0-18-1/2-0	1712.7 Sq. Mtrs.
301	12	81	0-18-1/4-0	1805.7 Sq. Mtrs.
301	17	84	0-1/2-OPK	182 Sq. Mtrs.
301	18	59	0-1-3/4-0	213 Sq. Mtrs.

Total adm. 13279.75 sq. yds "**said property**" who have acted detrimental to our client's legal right &inspite of suit being sub-judice& Developers have forged the signature of our client on purported Addendum dated 22<sup>rd</sup> February 2005, which our client came to knowabout in the 3<sup>rd</sup> week of april & based on such documents, MCGM issued IOD dtd 21.03.2023 (File No.P-11926/2022)for part of CTS Final Plot No.79A & 79B, Dahisar (W), Mumbai in building "Gagangiri Legacy", thus, public in general are cautioned not to deal with or enter into any sale or financial transactions or otherwise in respect of the said property. Any person dealing with Developers shall be subject to pending litigation and proposed action to be initiated in respect thereof. Dated this 17<sup>th</sup> day of May, 2024. Sd/

Pivush Shah & Associates Mahendra K. Shah, Advocate Piyush Mahendra Shah, Advocate & Solicitor 406. Hamam House. Hamam Street, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400001

	CIN: L6712 Regd. Office: 602, Samarth Vai Off-Link Road, Lokhandwala Co Website: savanifinancials.co.in STATEMENT OF AUDITED F FOR THE QUARTER AND YEAR END	omplex, Andhe Email: info@	lsg Society Lto eri (West), Mu Savanifinanci RESULTS	mbai 400 05 als.co.in
Sr. No.	Particulars	Audited Quarter ended 31st March 2024	Audited Year ended 31st March 2024	(Rs. in lacs Audited Quarter ended 31st March 2023
1	Total Income from operations (net)	3.05	12.29	2.10
2	Net profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(88.03)	(200.09)	(0.31)
3	Net profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(88.03)	(200.09)	(0.31)
4	Net profit /(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(87.96)	(200.02)	(0.31)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(87.96)	(200.02)	(0.31)
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	400.00	400.00	400.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous accounting year )	-	(389.81)	-
8 Not	Earnings per share (EPS) - before and after extraordinary items (not annualized) Basic and Diluted (Rs.)	(2.20)	(5.00)	(0.01)

Notes

Mumbai Date: 16th May, 2024

The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website www.savanifinancials.co.in The figures for the Quarter ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and

unaudited published year-to-date figures up to the third guarter of the relevant financial year. On behalf of the Board For Savani Financials Limited Sd/ Deepa Tracy Managing Director (DIN-00516615)

Total Income from operations 70.435.85 40.519.53 58,227.36 2,23,128.66 1,37,038.54 Net Profit / (Loss) for the period before Tax 23,744.18 20,317.77 11,910.64 68,260.10 34.087.34 Net Profit / (Loss) for the period after tax 18,056.61 15,051.36 8,639.50 51,334.63 24,981.01 Total Comprehensive Income for the period 18,038.20 15,035.00 8,639.57 51,209.72 24,804.49 Equity Share Capital 6,157.33 6,144.88 6,110.58 6,157.33 6,110.58 Reserves (excluding Revaluation Reserve) as 1,72,484.29 1,28,917.34 shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (of ₹ 2/- each) - Basic (in ₹) \* 5.87 4.91 2.84 16.73 8.22 Diluted (in ₹) \* 5.76 2.81 16.40 4.88 8.16 \*Quarter ended numbers are not annualised

(Unaudited)

See Note 3

See Note 3

Notes:

- The above consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on May 16, 2024. The Statutory Auditors have issued audit report with unmodified opinion on the consolidated financial results for the year ended March 31, 2024.
- 2. These consolidated audited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principals laid down under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the year ended March 31, 2024 and the unaudited figures 3. of the nine month ended December 31, 2023. The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the year ended March 31, 2023 and the unaudited figures of the nine month ended December 31, 2022.
- 4. The Key data relating to standalone results of IIFL Securities Limited is as under :

(₹ in Lakhs) Year Ended **Quarter ended** Particulars 31-Mar-2024 See Note 3 31-Mar-2023 See Note 3 31-Mar-2024 31-Mar-2023 31-Dec-2023 (Audited) (Audited) (Unaudited) 1,96,609.08 Total income 61,020.86 50,400.48 38,519.06 1,26,903.06 Profit before tax 22,804.37 19,417.16 14,892.47 69,235.27 36,654.67 Profit after tax 17,638.41 14,776.60 12,142.45 53,452.72 28,343.10

The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.iiflsecurities.com.

> By order of the Board For IIFL Securities Limited

> > Nemkumar H. Managing Director (DIN: 00350448)

Date: May 16, 2024 Place: Mumbai

5.

# मुंबई, शुक्रवार, १७ मे २०२४ | नव 🔊 शक्ति १५

### Public Notice

नोंदणी कार्याल

39.03.70

१ प्रवर्तनात

वेबस

Mr. Rajiv Kumar Sobti, a membe of the Varun Cooperative Housing Society Limited and holding Flat No. 31 on the 3 rd Floor of the building known as "Varun" of the Society died on 5th May, 2014 leaving behind three legal heirs namely Mrs. Minaxi Rajiv Sobti (wife), Mr. Varun Rajiv Kumar Sobti (Son) and Mrs. Supriya Sobti Gupta (daughter).

Children of Late Mr. Rajiv Kumar Sobti, namely Mr. Varun Rajiv Kumar Sobti and Mrs. Supriya Sobti Gupta by way of duly stamped and registered Release Deed dated 21st January, 2022 registered under Sr. No. BDR-15/866/ 2022 have released and relinquished their respective undivided share, right title and interest in Flat No.31 admeasuring 827 sq.ft of carpet area on the 3 rd floor of the building known as "Varun" constructed on plot of land bearing CTS nos. C/1119, C/1120 and C/1121 all of Village Bandra, Taluka Andheri, Mumbai Suburban District lying, being and situate at 34, Carter Road, Bandra (West), Mumbai 400 050 together with 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive numbers from 36 to 40 (both inclusive) vide Share Certificate No. 8 issued by Varun Co-operative Housing Society Limited in favour of their mother Mrs Minaxi Rajiv Sobti who has thus become sole owner of the said Flat and said Shares and accordingly made an application to the society for transfer of share and interest of deceased Mr. Rajiv Kumar Sobti in her favour.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society within a period **14 (fourteen) days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the Society. It no claims / objections are receive within the period prescribed above the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital / property of the society in such manner as its provide under the Beylaws of the Society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with the manner provided under the Byelaws of the society. A copy of the registered Byelaws of the society available for inspection by the claimants objectors, in the office of the Society with the secretary of the Society between 11 am to 5 pm from date of publication of the notice till the date of expiry of its period. Dated 17th May, 2024

Varun Cooperative Housing Society Limited Secretary

#### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, १५ जुलै २०१६ रोजीच्या एक कराराद्वारे, संक्षिप्तपणे, "सदर करार", माझे अशील श्री. पारसमल उत्तमचंद पिचा आणि श्रीम. अनिता पारसमल पिचा यांनी त्यांच्या सी.ए. हिफजुर रहमान अन्सारी मार्फत अल्फा एंटरप्रायझेसचे श्री. हातिम तायबली (स्वतःसाठी) आणि भागीदार, संक्षिप्तपणे मालक यांच्याकडून परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मालमत्ता, संक्षिप्तपणे सदर मिळकत. च्या संदर्भात सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध खरेदी आणि संपादन केले आहेत. सटर कराराच्या आधारातर मादया अशील त्यांचे वकील राहल पी. राऊत यांच्यामार्फत सोसायटीच्या सदस्यत्वासाठी नोंदणीसाठी १७/०३/२०२२ दिनांकित त्यांच्या सूचनेद्वारे मेकर चेंबर्स VI को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि. कडे पत्र पाठविले होते. नोंदणी न मिळाल्याने नागजी साल्यामळे माच्या अशील एम मी.एस. अधिनियम १९६० च्या कलम २२ नुसार अपील करण्यास उप-निबंधकाच्या कार्यालयात प्राधान्य दिले आहे. सदर अपील १४/०९/२०२३ रोजी आदेशाच्या गदेशासाठी बंद करण्यात आले. माझे अशील त्यांच्या सचना ११/१२/२०२३ द्वारे मालकांन शिलक पेमेंट गोळा करण्याचे आवाहन केले आहे; आणि शेवटी कराराची नोंदणी करावी. दिनांक ११/१२/२०२३ च्या सदर सूचनेला दिनांक १८/१२/२०२३ रोजी अधिवक्ता सूचनेद्वारे प्रतिसाद दिला होता. त्यानंतर, माझ्या अशीलांनी त्यांच्या स्वाक्षरीखाली त्यांचे सी.ए कडे १६/०३/२०२४ दिनांकित एका पत्राद्वारे दिनांक १८/१२/२०२३ च्या मळ सचनेचे पालन करण्याची त्यांची इच्छा आणि तयारी दर्शविली आहे. त्यानंतर, माझ्या अशीलांनी २३/०४/२०२४ रोजी एक उत्तर पाठवले (दिनांक १८/०४/२०२४ च्या सूचनेला) त्यात समाविष्ट असलेल्या विविध कागदपत्रांची तपासणी करण्याचे आवाहन केले टिनांक २३/०४/२०२४ रोजी दिलेल्या उत्तराला विक्रेत्याने २७/०४/२०२४ रोजी माझ्य अशीलाला रितसर प्रतिसाद दिला होता ज्यामध्ये माझ्या अशीलांच्या बॅंकर समक्ष सादर करण्यासाठी परिशिष्टात विवर्णित मिळकती संबंधित सर्व मळ दस्तावेजांच्या तपासणीसाठी बँकर सह एक बैठक आयोजित करण्याची विनंती करून योग्य प्रतिसाद दिला होता. सदर उत्तराल ४/०५/२०२४ दिनांकित दिलेल्या उत्तरामार्फत सदर उत्तरामध्ये नमूद केलेल्या सर्व आवश्यक दस्तावेंजांच्या रितसर प्रमाणित छायाप्रत परविण्यासाठी पढे एक उत्तर दिले होते. मात्र, आजपर्यंत मालमत्तेच्या कागदपत्रांच्या छायाप्रती मिळालेल्या नाहीत. उपरोक्त सचना माझे अशील आणि मालक/मालकाचे सी.ए. दरम्यान अदलाबदल झालेल्या प्रतिसाद, पत्राचे उत्तर विचारात घेता जनतेच्या सभासदांना आणि/किंवा संभाव्य खरेदीदार (व्यक्तिगत. कंपनी, फर्म किंवा व्यक्ती/कोणत्याही राजकीय पक्षांशी संलग्न) यांना यादारे माझ्या अशीलांच्या स्पष्ट लेखी संमती किंवा परवानगी शिवाय विक्री, अभिहस्तांतर, हस्तांतर, भाडेपट्टा किंववा लिव्ह ॲण्ड लायसन्स यासह मालमत्तेर्श व्यवहार करण्यापासून दूर राहण्याची/परावृत्त करण्याची इशारा दिला जात आहे.

चेस ब्राईट स्टील लिमिटेड								
तयः डी–११५, स्टील चेंबर, प्लॉट क्र.५१४, स्टील मार्केट कॉम्पलेक्स, कळंबोली–४१०२१८, महाराष्ट्र, भारत								
मोबा: +९१ (०) ९८२०२११९९४, ईमेलः info@	मोबा: +९१ (०) ९८२०२११९४, ईमेलः info@chasebrightsteel@gmail.com							
ताईटः www.chasebrightsteel.com, सीआयएनः ए	ल९९९९९एमएच	१९५९पीएलसी०	११४७९					
२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठ	ी लेखापरिक्षि	त वित्तीय निष्व	हर्षांचे विवरण					
			(रु. लाखात)					
	संपलेली	मागील वर्षातील	तारखेपर्यंत					
तपशील	तिमाही	संपलेले संलग्न	वर्षाची					
	38.03.2028	३ महिने	आकडेवारी					
	414	38.03.2023	38.03.2028					
नून एकूण उत्पन्न	0.00	-१५३.४४	১৶.۶৶					
धीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	९५.४६	६८.९८	५२.९१					
किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)			1					

दिनांक : मे १७, २०२४

ठिकाण : महाराष्ट

No

Mumba

१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	0.00	-१५३.४४	ડહ.૬હ
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	९५.४६	६८.९८	५२.९१
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	९५.४६	६८.९८	५२.९१
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)			
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	९५.४६	६८.९८	५२.९१
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)			
٩	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी	૬५.७६	૮૬.५५	३४.९०
	(करोत्तर) नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न			
	(करोत्तर) धरून)			
Ę	समभाग भांडवल	१६७.५०	१६७.५०	१६७.५०
e	राखीव मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात			
	दर्शविल्यानुसार (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)			
ι	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)			
	(अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)-			
	१. मलभत	५.७२	- १२.११	३.१६

२. सौम्यिकृत -१२.११ ३.१६ ५.७२ .. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ भारते नात्रेण स्वभा तथा (रेपास्ट) अग्ड अग्र ।इस्सरोभा राभवास्त्रस्य) प्रमुरावन्त्र, राभ्य आ प्रमुरावन २२ अंतर्गत स्टॉक एक्स्वेजेसमध्ये सार केलेल्या तीमाही/वार्षिक वित्तीत निष्कर्षांच्या प्रात्रीलिता विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेजेसच्या वेबसाईटस् आणि सूचीबध्द मंडळ (सादरीकरणाच्या यआरएल) www.bseindia.com आणि www.chasebright.com या वेबसाईटसवर उपलब्ध आहे

	मडळाच्या वतान व कारता
	सही/-
ठिकाण: मुंबई	अविनाश जजोदिया
दिनांक: १६ मे, २०२४	अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन ०००७४८८६)

जाहीर नोटीस								
या नोटीस द्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिलांनी,								
खालील वर्णनाची जमीन गि	नेळकत र	बरेदी कर	ण्याचे ठरविले	आहे.				
ूमिव	०कतीचे	वर्णन	~					
मौजे- चौक मानिवली, त	ालुका– र	खालापू	र, जिल्हा – र	ायगड.				
जमिन मालकाचे नाव	स. नं.	हि.नं	क्षेत्र हे.	आकार्				
जामन मालकाच नाव	N. 1.	16.1	आर.चौ.मी	रुपये. पैसे				
	१५	0	२.४०.००	९-५४				
	१८	१	०.३८.४०	૦.५૦				
	१८	2	૦.૨५.३૦	૦.५५				
÷	१८	ş	०.१४.२०	०.३१				
श्री. आण्णा उर्फ रामचंद्र महादेव डांगे	१९	१	०.७९.९०	દ્દ.૦૫				
महादव डाग	१९	2	०.७९.९०	४.८०				
	१९	'n	०.०९.१०	०.२०				
	२३	१	२.०३.४०	१०.३०				
	२४	१	२.४८.००	२.९६				
सदरहू जमिनीवर कोणाही व्यक्तीचे,	बँकेचे, वि	त्तीय संस्थे	चि कसल्याही प्र	ाकारचे करार-				
मदार् हक्क- हितसंबंध किंवा त्यांचे अखत्यारी-मखत्यारी किंवा त्यांचे वाली-वारस								
इत्यादी कोणाचेही हक्क, दान, ग्हाण, बक्षीस, पोटग्री इत्यादी प्रकारचे हक्क हित्संबंध								
असल्यास त्यांनी खाली नमुद् केलेल्या पत्त्यावर १५ दिवसांचे आत योग्य त्या कायदेशीर								
कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरूपात रजि. पोस्टाने आपल्या हरकती नोंदवाव्यात								

विहित मुद्रतीमध्ये हरकती न आल्यास आमचे अशील सदर मिळकती बाबूतचा खरेदीखत/ करारनामा/ साठेखत/ कुलमुखत्यारपत्राचा पुढील व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत व सदर जमीन मिळकती मध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी ते हितसंबंध जाणीव पूर्वक सोंडून दिले आहेत, असे गृहीत धरले जाईल याची नोंद घ्यावी.

ralicon

**Casting The Future** 

#### विजयालक्ष्मी रुईकर- वकील

कार्यालयीन पत्ता:- २८/बी विजय अपार्टमेंट १, विजय नगरी, घोडबंदर रोड, ठाणे. पिन कोड- ४००६०७. मो-९७०२१३५४३२

। शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बॅंक लि., ऑफिस नंबर शाखा काषालपः आपत्ताजापत्ताजान नगरात, स्वाप्ता २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाव आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल् इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र – ४००० | आवटा पाक, वागक इक्स्नापरा १९२२, जान, गाव पूर्व आयसीआयसीआय बँक लि., कडील तुमचे उपरोक्त गृह कर्ज खाते क्र एलबीटीएनई००००५२६२३९२ आणि कर्जदारांचे नाव बिरूदेव मधुकर घुटुकडे करिता मार्च २५. २०२१ दिनांकीत उक्त सरफैसी १३(२) सूचनेच्या (ह्यानंतर उल्लेख 'सदर सूचना') संदर्भात हे आहे, आम्ही कळवू इच्छितों की, अनावधानाने आणि निर्हेतकपणे मिळकतीचा पत्ता आणि मोजमापित क्षेत्र चुकून फलॅट क्र. ४, तळपडे ब्लॉक विराज इंड्स्ट्रीच्या समोर, आठले पाडा, बोईसर पूर्व, बोईसर- ४०१५०१ (मोजमापित क्षेत्र ५१.०९ चौ. मीटर्स (३५० चौ. फीट) येथे स्थित असा नमूद केला आहे. त्या ऐवजी फलॅट क्र. ४, १ला मजला, विंग सी, तळपडे ब्लॉक्स गावठाण, विराज इंड्स्ट्रीच्या समोर, प्लॉट यु/एच क्र. १२६१/१ आणि ३, गाव वरांगाडे ता. आणि जि.- पालघर, बोईसर (पूर्व)-४०१५०१ (मोजमापित क्षेत्र ५१.०९ चौ. मीटर्स (५५० चौ. फीट) असा आहे, म्हणून तुम्ही कृपा करून फलॅट क्र. ४, १ला मजला, विंग सी, तळपडे ब्लॉक्स गावठाण, विराज इंड्स्ट्रीच्या समोर, प्लॉट यु/एच क्र. १२६१/१ आणि ३, गाव वरांगाडे, ता. आणि जि.- पालघर, बोईसर (पूर्व)-४०१५०१ (मोजमापित क्षेत्र ५१.०९ चौ. मीटर्स (५५० चौ. फीट) असे वाचावे. सदर सरफैसी १३(२) सूचनेत वर्णन केलेले इतर सर्व तपशील आहेत तसेच राहतील. ह्या बाबतीत तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.

शुध्दीपत्र

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड



				LULA
				(Rs. in lacs)
r. D.	Particulars	Audited Quarter ended 31st March 2024	Audited Year ended 31st March 2024	Audited Quarter ended 31st March 2023
	Total Income from operations (net)	3.05	12.29	2.10
	Net profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(88.03)	(200.09)	(0.31)
	Net profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(88.03)	(200.09)	(0.31)
	Net profit /(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(87.96)	(200.02)	(0.31)
	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(87.96)	(200.02)	(0.31)
	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	400.00	400.00	400.00
	Reserves (excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous	-	(389.81)	-
	accounting year )	(2.20)	(5.00)	(0.01)

Earnings per share (EPS) -(2.20) (5.00)(0.01) before and after extraordinary items (not annualized) Basic and Diluted (Rs.) Notes

1 The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website www.savanifinancials.co.in

The figures for the Quarter ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and unaudited published year-to-date figures up to the third quarter of the relevant financial year. On behalf of the Board

For Savani Financials Limited

Date: 16th May, 2024

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं. लि. Edelweiss The spirit of Mumbai सीआयएन–युद्द७१००एमएच२००७पीएलसी१७४७५**९** नवैस हाऊस, सी.एस.टी रोड लगत, कलिना, मुंबई ४०० ०९८ समेर कॉर्पोरेशनच्या कर्ज सापेक्ष गहाणित स्थावर मिलकतींच्या विकीसाठी प्रकाशित मे १३ २०२४ दिनांकित गुद्धीपत्र आणि ७ मे, २०२४ दिनांकित ई-लिलाव विक्री सूचनेच्या संदर्भात. कृपया नोंद घ्यावी की, सदर ई-लिलाव is now 95years old! विक्री सूचनेमध्ये नमूद केलेल्या तारण मत्तेसाठी ठरविलेले ई–लिलाव आता में २२, २०२४ ते जून ४, २०२४ पर्यंत पनर्निश्चित करण्यात आले आहे. गरील बाबी पाहता कृपया सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. बोली सादर करण्याची अंतिम तारीख जून ३, २०२४, सायं. ५:०० पूर्वी जून ४, २०२४ (मंगळवार) स. ११:०० लेलावाची तारीख ते दु. १२:०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह FREE PRESS JOURNAL विक्रीच्या सधारित अटी आणि शर्ती ईएआरसीची वेबसाईट लिंक म्हणजेच <u>https://www.edelweissarc.in/PropertySale</u> मध्ये दिलेली आहे. ोल नमूद मजकूर वाचून आणि वगळून मे ०७, २०२४ दिनांकित सदर ई-लिलाव विक्री सूचना सहवाचता मे १३, २०२४ देनांकित शुद्धीपत्रामधील उर्वरित मजकूर सर्व कारणांसाठी जशास तसा, अपरिवर्तित राहील सही/- प्राधिकृत अधिकार्र स्हा/ = आपकृता जावजात एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड करिता (ईएआरसी ट्रस्ट – एससी ३९१ चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत) देनांक: मे १७, २०२४ www.freepressjournal.in ठेकाण: मुंबई

eClerx Serv	erx	imitod		
CIN : L72200MH Regd. Office : Sonawala Building. 1 <sup>ar</sup> Floo Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655,	2000PLC1253	<b>19</b> eet, Fort, Mumb	ai - 400 023 <b>Vebsite:</b> www	.eclerx.com
EXTRACT OF AUDITED CONSOLI THE QUARTER AND YEAF		MARCH 31	, 2024	
			million, except	per share data)
		Quarter Ended		Year Ended
Particulars	March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	7,665.29	7,527.59	6,931.01	29,255.43
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,794.64	1,886.26	1,744.95	6,911.71
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,794.64	1,867.91	1,744.95	6,893.36
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,298.92	1,390.64	1,323.54	5,117.31
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,227.99	1,603.27	1,527.65	5,326.65
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	482.32	482.31	480.34	482.32
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				22,050.79
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic	27.07	28.76	27.05	106.15
Diluted	26.55	28.22	26.66	104.38
Extract of Audited Standalone Financial Results for th	e quarter and		arch 31, 202	
		Quarter ended		Year Ended
Particulars	March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	5,605.98	5,302.19	5,005.70	20,948.30
Profit before tax	1,279.33	1,286.82	1,401.80	4,798.63
Profit after tax	948.98	957.78	1,069.22	3,570.43
Note: 1. The above is an extract of the detailed format of the Aud ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges u Requirements) Regulations, 2015. The full format of the a websites, www.bseindia.com and www.nseindia.com a	nder Regulatior audited financia	n 33 of the SEBI I results are avai	(Listing and O lable on the St	ther Disclosure ock Exchanges

Sd

For and on behalf of Board of Directors Kapil Jain Managing Director & Group CEO

: May 16, 2024

# अलोकॉन कास्टअलॉय लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९पीएन१९९०पीएलसी०५९४८७

	क्स – गट क्र. १४ licongroup.co.i		- 0		
	• •	 · · ·		• •	

	३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे विवरण (रु. लाखांत)										
अ.	. तपशील अलिप्त एकत्रित										
क्र.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
		मार्च-२४ लेखापरिक्षित	डिसें-२३ अलेखापरिक्षित	मार्च-२३ लेखापरिक्षित	मार्च-२४ लेखापरिक्षित	मार्च-२३ लेखापरिक्षित	मार्च-२४ लेखापरिक्षित	डिसें-२३ अलेखापरिक्षित	मार्च-२३ लेखापरिक्षित	मार्च-२४ लेखापरिक्षित	मार्च-२३ लेखापरिक्षित
१	प्रवर्तन विक्रीतून एकूण उत्पन्न/प्रवर्तनातून उत्पन्न	३६,०८८.२०	३५,४४२.०७	२७,४६६.६४	१३९,५२१.०८	१२६,१९४.८०	४१,९३०.२४	४०,४९७.००	३१,९२५.११	१५५,९३७.३७	१४०,११५.५१
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	१,७७४.६४	१,७२९.३५	५१२.४५	६,०८८.४९	५,२३६.८३	२,७३८.९९	२,२६१.८५	७८९.३३	८,०८९.७६	६,२११.५१
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण										
	बाबींनंतर)	१,७७४.६४	१,७२९.३५	487.84	६,०८८.४९	५,२३६.८३	२,७३८.९९	२,२६१.८५	७८९.३३	८,०८९.७६	६,२११.५१
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण										
	बाबींनंतर)	१,२८६.२५	१,२७४.८०	८०१.९१	४,५८२.७४	४,४२३.६६	२,०५४.३३	१,६७४.१७	९७०.२९	६,१२८.४७	५,१४२.११
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर										
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून	१,३०७.०१	१,२५४.११	८१८.८१	४,५३२.५१	४,४४३.४२	२,०४२.२३	१,८३१.८०	१,१८१.८१	૬,३७५.५८	५,१३०.९०
Ę	समभाग भांडवल	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.५९	८०५.६०
હ	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/– चे)										
	१) मुलभूत	٥.९८	७.९१	४.९८	२८.४४	२७.४६	१२.७५	१०.३९	६.०२	३८.०४	३१.९२
	२) सौम्प्यिकत	9.29	9.62	8.92	26.04	૨૭.૪૬	१२.५७	१०.२८	50.3	३७.७१	38.92

टीपा

motherson

Deepa Tracy Place : Mumbai Managing Director (DIN-00516615)

#### वरील संदर्भित परिशिष्ट

मुंबई शहराच्या नोंदणी आणि उप-जिल्ह्यात फोर्ट विभागाच्या बॅकबे रिक्लेमेशन स्कीम ब्लॉक ३ च्या प्लॉट क्र. २२० धारक २२०, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१ येथे स्थित एक पार्किंग सह "मेकर्स चेंबर्स ६" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या दसऱ्या मजल्यावर कार्यालय क्र. २१, २२, २३, २४ असलेला परिसर आणि "ए" अंतर्गत महानगरपालिका दर आणि करच्या निर्धारक आणि संकलकाद्वारे मूल्यांकित सह मेकर्स चेंबर्स ६ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मधील शेअर प्रमाणपत्र क्र. १५४ आणि १५७ अंतर्गत संबंधित शेअर्स चे ते सर्व संदर्भात ५०% अविभाजित हिस्सा चे ते सर्व. दिनांकित सदर १५ मे २०२४.

> सही/ श्रीम. सीमा के. चोपडा खरेदीदारांसाठी वकील

मेपनीचे कामकाज एकाच विभागात चालते म्हणजेच ॲल्युमिनियम कार्स्टीग्ज.
्रे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅडर्डस) रुल्स, २०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य असतील त्याप्रमाणात इतर मान्यताप्राप्त लेखा धोरणे आणि पद्धतीनुसार बनवले आहे.
१५ आणि १६ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले.
तंचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता प्रत्येकी रु. ५/– (रुपये पाच मात्र) च्या प्रती समभाग रु. ३ च्या अंतरिम लाभाश अशा कंपनीच्या समभागावर ६०% लाभांशाची घोषणा केली आहे
३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या शेवटच्या तिमाहीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित वित्तीय आकडेवारी आणि ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत प्रकाशित तारखेरोजीस वार्षिक आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जे मर्यादित पूर्वावेलोकनाच्य
પ્રધીન આहે.
यांची तुलना करण्यायोग्य बनवण्यासाठी जेथे आवश्क आकडेवारी पुनर्गठीत केले आहे.
अलीकॉन कास्टअलॉय लि. साठी
एस. राय

राय व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००५०९५०

मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड

नोंद. कार्यालय: युनिट क्र. ७०५, सी–विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र–४०००५१, भारत द्र क्र. ०२२-६१३५४८००, फॅक्स: ०२२-६१३५४८०१, ईमेल: investorrelations@mswil.motherson.com, वेबसाइट: www.mswil.motherson.com सीआयएन – एल२९३०६एमएच२०२०पीएलसी३४९३२६

# ३९ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

भा. रु. कोटीत

		संपलेले तीन महिने			संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	तपशील	३१/०३/२०२४	३९/९२/२०२३	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४	३१/०३/२०२३
		(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,२३२.६७	२,११४.५३	१,८७१.९६	८,३२८.२५	७,०६७.९९
ર	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्व)	२५०.४६	२१८.९९	१७८.६४	૮૪५.५४	६५२.२१
<i>R</i>	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	२५०.४६	२१८.९९	१७८.६४	૮૪५.५४	६५२.२१
X	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	१९१.४४	१६७.८६	१३८.४७	६३८.३०	४८७.०४
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१९०.५०	१६९.७१	१३८.६०	६३३.६६	४८४.३३
६	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १/- चे)	४४२.११	४४२.११	४४२.११	४४२.११	४४२.११
७	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				१,२३४.७२	८८८.३५
٢	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- च्या) - मूलभूत आणि सौम्यिकृत - (अवार्षिक)	٥.४३	०.३८	०.३१	१.४४	१.१०

#### टीपा

ठिकाणः नवी दिल्ली

तारीख : १६ मे, २०२४

ठिकाण : पुणे

दिनांक : १६ मे, २०२४

एलओडीआर नियमावलीच्या नियमावली ३३ अन्वये शेअर बाजारात दाखल केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निकालाचे तपशीलवार स्वरूपातील निष्कर्षांचा उतारा वर दीला आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निकालाचे संपूर्ण विवरण शेअर बाजार आणि ए) सूचीबध्द संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत (<u>www.nseindia.com</u>, <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.mswil.motherson.com</u>)

बी) ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रती भाग भा.रु. ०.८० च्या (प्रत्येकी भा.रु. १ च्या समभागावर ८०%) लाभांशाची शिफारस संचालक मंडळाने केली आहे. कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या भागधारकांची मंजुरी मिळण्या अधीन प्रदान असेल.

> संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेडकरिता सही/-व्ही. सी. सेहगल अध्यक्ष डीआयएन क्र.: ००२९११२६

Proud to be part of samvardhana motherson